



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक ४६]

गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १५-२१, २०१८/कार्तिक २४-३०, शके १९४०

[पृष्ठे ५, किंमत : रुपये १०.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अमरावती विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

	पृष्ठे		पृष्ठे
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.	नाही.	भाग एक-अ.-(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.	१-१९
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.	१-५		

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

नाही.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १५४९.

जिल्हाधिकारी, यांजकडून

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३.—

क्रमांक राजस्व-३-भू.सं.-२-कावि-९०५-२०१८.—

ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त अधिनियम ” असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून अधिसूचना क्रमांक ७४६, दिनांक २९-०८-२०१८ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोन मध्ये अधिक तपशीलवार विनीर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

अ.-एक-१ (१८४२).

आणि ज्याअर्थी, यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण्याची आवश्यकता आहे. याबाबत त्याची खात्री पटली आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीमध्ये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीन मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी “पुनर्वसाहत क्षेत्र” म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून पुनर्वसन योजनेचा सारांश अनुसूची-चार मध्ये विनिर्दिष्ट केला आहे;

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, पुसद, जि. यवतमाळ यांना पदनिर्देशित करीत आहे;

अनुसूची-एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १-४७-२०१७-१८,

गावाचे नांव जवाहरनगर, ता. पुसद, जि. यवतमाळ.

अ.क्र.	भूमापन किंवा गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र
(१)	(२)	(३)
		हे. आर
१	१/पै]	० ३५
	१/पै]	
२	१/पै	१ २०
३	१/पै]	
	१/पै]	१ ५९
	१/पै]	
४	१०/पै	० ०५
५	१०/पै	० ५१
६	१०/पै	१ ११
७	१०/पै	० ०४
८	११/पै	० ९७
९	११/पै	० ५१
१०	११/पै	० २८
११	११/पै	० २७
१२	११/पै	० ३८
१३	१२/पै]	
	१२/पै]	३ ७४
१४	१३/पै]	
	१३/पै]	१ ६२
१५	१३/पै	० ४९
१६	१४/पै	० २६
१७	१४/पै	० ०८
१८	१५/पै	० २९
१९	१५/पै	० ३२
२०	१५/पै	० २६
२१	१५/पै	० ११
२२	३०/पै	० ०१

एकूण . . १४ ४४

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाचे विवरण

प्रकल्पाचे नाव : वर्धा-यवतमाळ-नांदेड नविन रेल्वे लाईन प्रकल्प.

प्रकल्प कार्याचे वर्णन : वर्धा-यवतमाळ-नांदेड नविन रेल्वे लाईनचे सार्वजनिक कामाचे प्रयोजनार्थ.

समाजाला मिळणारे लाभ : पायाभूत सोई-दळणवळण मार्गाची निर्मिती होवून वस्तू व्यक्तीची वेगवान वाहतूक शक्य होवून आर्थिक विकासाला चालना मिळेल.

अनुसूची-तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

- निरंक -

अनुसूची-चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

- निरंक -

टीप : उक्त जमिनीच्या नकाशाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, पुसद, जिल्हा यवतमाळ यांचे कार्यालयात निरीक्षण करता येईल.

यवतमाळ :
दिनांक १९ ऑक्टोबर २०१८.

डॉ. राजेश देशमुख,
जिल्हाधिकारी, यवतमाळ.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १५५०.

शुद्धीपत्र

क्रमांक कावि-कक्ष-७ : २-प्रअभूसं-४०२३-२०१८.—

जिल्हाधिकारी बुलडाणा यांचा आदेश क्र. कावि-कक्ष-७ : २-प्रअभूसं-४९९९-२०१६, दिनांक २९-१०-२०१६ नुसार कलम ११(१) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी दिनांक १७ नोव्हेंबर २०१६ रोजी पृष्ठ १० ते १५, अ. क्र. २८२१ वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये भूसंप्रक्र-१२-२००८-०९, मानेगाव, ता. जळगाव, जा. जिल्हा बुलडाणा या प्रकरणांचे एकूण संपादीत क्षेत्र २४०.३८ हे. आर असे प्रसिद्ध करण्यात आलेले होते. परंतु कलम १५(२) च्या अहवालामध्ये खालील गटाच्या क्षेत्रामध्ये संपादनात कलम ११(१) च्या तुलनेत ०.४३ हे. आर ने वाढ झालेली आहे. सदर क्षेत्र या शुद्धीपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे ते शुद्धीपत्र खालीलप्रमाणे वाचावे.—

या करीता		असे वाचावे			
गट क्र.	संपादित क्षेत्र हे. आर	गट क्र.	वहीती क्षेत्र हे. आर	पोट खराब क्षेत्र	एकूण क्षेत्र हे. आर
१४३	० ०१	१४३	० ०५	० ००	० ०५
१४४	० ५५	१४४	० ७२	० ००	० ७२
३५६	० ००	३५६	० २२	० ००	० २२

बुलडाणा :
दिनांक ३ नोव्हेंबर २०१८.

डॉ. निरुपमा डांगे,
जिल्हाधिकारी, बुलडाणा.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १५५१.

जिल्हादंडाधिकारी, यांजकडून

आदेश

क्रमांक गृह विभाग-कक्ष-४(१)-कावि-१२७५-२०१८.—

फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (सन १९७४ चा अधिनियम २) चे कलम २२, पोट-कलम १ अन्वये मला प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून मी, जिल्हादंडाधिकारी, बुलडाणा खालील परिशिष्टामधील दर्शविण्यात आलेल्या ठिकाणी नव्याने रुजू झालेल्या अधिका-यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत तसेच मुंबई पोलीस कायदा, १९५१ अंतर्गत तातडीने कार्यवाही करण्यासाठी क्षेत्र निर्धारण करीत आहे. त्यांना ठरवून दिलेल्या कार्यक्षेत्रातून फौजदारी प्रक्रिया संहिता मधील कार्यकारी दंडाधिकारी म्हणून प्रदान केलेल्या शक्तीचा वापर त्यांनी त्यांचे प्रशासकीय प्रभार स्विकारल्याचे तारखेपासून करण्यास प्राधिकृत करीत आहे.

परिशिष्ट

अ. क्र. (१)	अधिका-याचे नाव (२)	पदनाम (३)	स्थानिक निर्धारित क्षेत्र (४)
१	कु. सुहासिनी गोणेवार	उपविभागीय अधिकारी, बुलडाणा	संपूर्ण बुलडाणा उपविभाग
२	भुषण अशोक अहिरे	तहसीलदार, संग्रामपूर	संपूर्ण संग्रामपूर तालुका
३	श्री. रुपेश खंडारे	तहसीलदार, नांदुरा	संपूर्ण नांदुरा तालुका
४	श्री. शिवाजी मगर	तहसीलदार, जळगाव जामोद	संपूर्ण जळगाव जामोद तालुका
५	कु. एस. डी. डोईफोडे	तहसीलदार, मलकापूर	संपूर्ण मलकापूर तालुका
६	डॉ. शितलकुमार रसाळ	तहसीलदार, खामगाव	संपूर्ण खामगाव तालुका
७	श्री. एल. के. चव्हाण	अधिक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा	संपूर्ण बुलडाणा जिल्हा
८	श्री. डी. के. इंगळे	नायब तहसीलदार, महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा	संपूर्ण बुलडाणा जिल्हा
९	श्री. अ. वा. पवार	निरीक्षण अधिकारी, बुलडाणा	संपूर्ण बुलडाणा तालुका
१०	श्री. अभिजीत जगताप	नायब तहसीलदार, सं.गां.यो. विभाग चिखली	संपूर्ण चिखली तालुका
११	श्री. पी. व्ही. जाधव	नायब तहसीलदार, निवडणूक लोणार	संपूर्ण लोणार तालुका
१२	श्री. हेमंत पाटील	नायब तहसीलदार, महसूल लोणार	संपूर्ण लोणार तालुका
१३	श्री. वाय. एस. देशमुख	नि. नायब तहसीलदार, खामगाव	संपूर्ण खामगाव तालुका
१४	श्री. डी. एल. मुकुंदे	नि. नायब तहसीलदार, शेगाव	संपूर्ण शेगाव तालुका
१५	श्री. सागर भागवत	नायब तहसीलदार, निवडणूक शेगाव	संपूर्ण शेगाव तालुका
१६	श्री. किरण सवडकर	नायब तहसीलदार, महसूल शेगाव	संपूर्ण शेगाव तालुका
१७	श्री. एस. एम. खंडाळे	नायब तहसीलदार, महसूल संग्रामपूर	संपूर्ण संग्रामपूर तालुका
१८	श्री. डी. व्ही. मानकर	नायब तहसीलदार, सं.गां.यो. जळगाव जामोद	संपूर्ण जळगाव जामोद तालुका
१९	श्री. एच. डब्ल्यु. सोले	निरीक्षण अधिकारी, जळगाव जामोद	संपूर्ण जळगाव जामोद तालुका
२०	श्री. टी. एस. मुरळकर	नायब तहसीलदार, निवडणूक, जळगाव जामोद	संपूर्ण जळगाव जामोद तालुका
२१	श्री. एस. व्ही. मारकंड	नायब तहसीलदार, संगायो, नांदुरा	संपूर्ण नांदुरा तालुका
२२	श्री. एन. पी. तायडे	नायब तहसीलदार, उविअ कार्यालय, मलकापूर	संपूर्ण मलकापूर उपविभाग
२३	श्री. जे. डी. देशमुख	निवासी नायब तहसीलदार, मोताळा	संपूर्ण मोताळा तालुका

याशिवाय वरील अधिका-यांना फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (२/७४) च्या कलमे १२९, १३० व १३१ मधील शक्तीचा वापर संपूर्ण बुलडाणा जिल्हा क्षेत्राकरीता करण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे.

बुलडाणा :

दिनांक ४ सप्टेंबर २०१८.

डॉ. निरुपमा डांगे,

जिल्हादंडाधिकारी, बुलडाणा.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १५५२.

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, यांजकडून

वाचा : (१) धनश्री ग्रामीण सहकारी संस्था मर्या., रिसोड या संस्थेचे पत्र क्र. ६५/२०१८, दिनांक २६-०९-२०१८.

(२) धनश्री ग्रामीण सहकारी पत संस्था मर्या., रिसोड या संस्थेची दिनांक २५-०९-२०१८ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण (आमसभा) सभेचा ठराव क्रमांक ०४ ची प्रत.

(३) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १३(२) व त्या अंतर्गत नियम, १९६१ चे नियम १२.

आदेश

क्रमांक सनिरि-पो.नि.दु.-ना.प.सं.-१७८-२०१८.—

धनश्री ग्रामीण सहकारी पत संस्था मर्या., रिसोड र.नं. ११२४ या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा (आमसभा), दिनांक २५-०९-२०१८ चे ठराव क्र. ४ नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १३(२) व त्या अंतर्गत नियम, १९६० चे नियम १२ व महाराष्ट्र शासन सहकार वस्त्रोद्योग विभाग, आदेश क्र. सिएस-एल १४९३-१९६२-सिआर-४७-१५-सी. दिनांक ०७-०८-१९९३ अंतर्गत मला प्राप्त अधिकारानुसार मी, एम. बी. बनसोडे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, रिसोड खाली दर्शविलेल्या उपविधी दुरुस्तीस मंजुरात देत आहे.

पूर्वीचा उपविधी क्रमांक व शब्दरचना

परिशिष्ट क्र. १.१

धनश्री ग्रामीण सहकारी पत संस्था, मर्या., रिसोड

दुरुस्ती नंतरचा उपविधी क्रमांक व शब्दरचना

परिशिष्ट क्र. १.१

स्व. माणिक ग्रामीण सहकारी पत संस्था, मर्या.,
रिसोड, र.नं. ११२४, ता. रिसोड, जि. वाशिम.

- सदर संस्थेच्या नावात बदल, दुरुस्ती, मंजुरी आदेशाचे तारखेपासून लागू राहील व पूर्वी लागू राहील. पूर्वी लागू असलेले नाव रद्द समजण्यात यावे.
- संस्थेच्या नावात बदल झालेला असला तरी कोणत्याही सदस्याच्या किंवा माजी सदस्यांचा किंवा मृत सदस्यांचा कोणत्याही हक्कास किंवा दायित्वास बाधा येणार नाही आणि कोणतीही व्यक्ती प्राधिकरण किंवा न्यायालय यांच्यापुढे अनिर्णयित असलेली न्यायीक कार्यवाही संस्थेद्वारे किंवा संस्थेविरुद्ध तिच्या नवीन नावाने चालू ठेवता येईल.

रिसोड :

दिनांक ११ ऑक्टोबर २०१८.

एम. बी. बनसोडे,

सहाय्यक निबंधक,
सहकारी संस्था, रिसोड.